

**FIRST INFORMATION REPORT**

(Under Section 173 B.N.S.S)

प्रथम खबर अहवाल

(कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत)

**1. District (जिल्हा):** ठाणे शहर**P.S.(ठाणे):** मानपाडा**FIR No.(प्रथम खबर क्र.):** 0981**Year (वर्ष):** 2024**Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ):** 22/08/2024 17:38

2.	S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
	1	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	137(2)

**3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):****1. Day(दिवस):** बुधवार**Date From (दिनांक पासून):** 21/08/2024**Time Period** पहर 3**Date To (दिनांक पर्यंत):** 21/08/2024**(कालावधी):****Time From (वेळेपासून):**

08:30 बजे

**Time To (वेळेपर्यंत):**

08:30 बजे

**(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):****Date (दिनांक):** 22/08/2024**Time (वेळ):** 16:00 बजे**(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):****Entry No. (नोंद क्र.):** 051**Date & Time (दिनांक आणि वेळ):** 22/08/2024 17:38 बजे**4. Type of Information (माहितीचा प्रकार):** लेखी**5. Place of Occurrence (घटनास्थळ):****1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):**

पूर्व, 03 किमी

**Beat No. (बिट क्र.):****(b) Address (पत्ता):** 1934, शांतीनगर, पाटील शपच्या जवळ, पिसवली, कल्याण पू**(c) In case, outside the limit of this Police Station, then****(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):****Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):****District(State) (जिल्हा(राज्य)):**

**6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):**

(a) Name (नाव): संगिता बळीराम जयस्वाल

(b) Husband's Name (पती चे नाव) : बळीराम

(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1988

(d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No.(पारपत्र क्र.):

Date of Issue (दिल्याची तारीख):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड ,मतदाता कार्ड ,पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड )

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

**(h) Address (पत्ता):**

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	1934, शांतीनगर, पाटील शपच्या जवळ, पिसवली, कल्याण पू. मानपाडा , ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	1934, शांतीनगर, पाटील शपच्या जवळ, पिसवली, कल्याण पू. मानपाडा , ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

**(i) Occupation (व्यवसाय):****(j) Phone number (फोन नं.):**

Mobile (मोबाइल नं.): 91-9920914242

**7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या /संशयीत/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):**

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	अनोळखी 1			

**8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):****9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):**

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.
-------------------	--------------------------------------	------------------------------------	---------------------	-------------------------------

**10 Total value of property (In Rs/-)**

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

**11. Inquest Report / U.D. case No., if any**

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

**12. First Information contents (प्रथम खबर हकीकत ):**

मी संगिता बळीराम जयस्वाल वय-36 वर्षे, व्यवसाय-गृहीणी, रा. रूम नं. 1934, शांतीनगर, पाटील शॉपच्या जवळ, पिसवली, कल्याण पू. मुळ रा. ग्राम- चिलवनिया, पो. बैराडी, महुआपार बस्ती, जि. कलवारी, राज्य- उत्तरप्रदेश मो. नं. 9920914242 आधार कार्ड नं. 5345 298 6989 ई मेल आयडी-santaram09876@gmail.com समक्ष मानपाडा पोलीस स्टेशन, डोंबिवली पू. येथे हजर राहून फिर्याद देते की,

मी वरीलप्रमाणे असून वरील नमुद पत्यावर माझी मुलगी नामे कु. पुजा जयस्वाल वय-16 वर्षे, 5 महिने व मुलगा नामे प्रभात जयस्वाल वय- 10 वर्षे, यांच्यासह मागील 3 महिन्यांपासून राहण्यास आहे. माझे पती बळीराम हे आमचे मुळगावी राहतात. तसेच मागील 2 वर्षांपासून आजारी आहे. त्यामुळे माझी मुलगी नामे पुजा जयस्वाल डोंबिवली एम.आय.डी.सी. येथील कपड्याचे कंपनीत नोकरी करते. त्यावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. माझी मुलगी नामे पुजा जयस्वाल ही दररोज सकाळी 08:30 वा. कामावर जाते व सायंकाळी 07:30 वा. परत कामावरून घरी येते.

दिनांक 21/08/2024 रोजी सकाळी 08:30 वा. नेहमीप्रमाणे माझी मुलगी नामे पुजा बळीराम जयस्वाल ही नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली. रात्री 08:00 वा. तरी माझी मुलगी कामावरून घरी आली नाही म्हणून माझे मुलीच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, तिचा मोबाईल घरामध्येच होता. तेव्हा मी मुलगी पुजा ही कामास असलेल्या कंपनीत जावून माझी मुलगी पुजा हिचेबाबत विचारपूस केली असता, मला समजले की, पुजा ही कामावर गेलेली नव्हती. तेव्हा मी माझे मुलीचा आमचे परिसरात तसेच इतरत्र शोध घेतला परंतु ती कोठेही मिळून आली नाही. तेव्हा माझी खात्री झाली की, माझे मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून कोठेतरी पळवून नेले असावे म्हणून मी सदरबाबत तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलीस स्टेशन, डोंबिवली येथे आले आहे. माझे अपहृत मुलीचे वर्णन खालीलप्रमाणे.

अपहृत मुलीचे वर्णन- नाव कु. पुजा जयस्वाल वय-16 वर्षे, 5 महिने, रंग-गोरा, चेहरा- उभट, केस- काळे व लांब, नाक-सरळ, डोळे-काळे, अंगाने-मध्यम, ओळखचिन्ह-डाव्या गालावर काळा तीळ, उंची- 5 फुट, अंगात नेसूस- काळ्या रंगाचा कुडता पायजमा परिधान केलेला, भाषा- हिंदी, भोजपुरी भाषा बोलते, आधारकार्ड क्र. 299140608010

तरी दिनांक 21/08/2024 रोजी सकाळी 08:30 वा. माझी मुलगी नामे कु. पुजा जयस्वाल वय-16 वर्षे, 5 महिने डोंबिवली एम.आय.डी.सी. येथे कामाला जाते असे सांगून घरातून गेली असता, तिस कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून कोठेतरी पळवून नेले म्हणून माझी अज्ञात इसमाविरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे.

माझी वरील फिर्याद संगणकावर मराठीत टाईप करण्यात आलेली असून ती मला मराठीत वाचून व हिंदीतून समजावून सांगितली ती माझे सांगणेप्रमाणे बरोबर व खरी आहे.

**13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)**

**(1) Registered the case and took up the investigation:**

**(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):**

Vijay Trimbak Kadbane(I (Inspector)) / DGPVTKM7203 **or (किंवा)**

**(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):**

**Rank (पद):**

**No.(क्र.):**

**to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)**

**(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):**

**or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)**

**(4) Transferred to P.S.**

**(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):**

**District (जिल्हा):**

**on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .**

**F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)**

**R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)**

**14 Signature/Thumb impression of the complainant / informant.**

**(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):**

**15. Date and time of dispatch to the court (न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):**

**Signature of Officer in charge, Police Station**

**(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)**

**Name (नाव): Vijay Trimbak Kadbane**

**Rank(पद): I (Inspector)**

**No.(सं.): DGPVTKM7203**

**Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला**

**जोडपत्र): Physical features, deformities and other details of the**

**( If known / seen )(संशयित/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये,**

**व्यंग आणि इतर तपशील))**

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीक/ वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से. मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1						चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोशाखाच्या सवयी)	
8	9	10	11	12	13	
Language /Dialect (भाषा / बोलीभाषा)	Place Of (का स्थान)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoder ma (कोड)	Mole (तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

**These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.**

**(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)**